

Date: 24.08.2024

ISIN: INE526R01028
SCRIP CODE: 539017
SCRIP ID: STARHFL
PAN NO. AAGCA1988C

To,
BSE LIMITED,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400001

SUB: Newspaper clippings- "19th Annual General Meeting" of the members of the Company, information of E-Voting and other related information.

Ref: Disclosure under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 read with 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith clippings of the advertisement with respect to the Notice of the 19th Annual General Meeting of the Company, Information of E-voting and other related information, published today, i.e 24th August, 2024 in the following newspapers:

"Business Standard" in English Language and "Mumbai Lakshdeep" in Marathi Language.

This is for your information and records.

Thanking You,

For, M/s. Star Housing Finance Limited

Shreyas Mehta
Company Secretary & Compliance Officer
M.No. A38639

ENCL: As above

SBI भारतीय स्टेट बैंक
State Bank of India

DEMAND NOTICE

A notice is hereby given that Mr. Mohammed Jowaid Musakar, Room No. 1, B.K. No. 903, Section 20, Udhnasarg 3, Near Shiv Mandir, Udhnasarg, Thane-421002, (Phone No. 9423962892) have defaulted in the repayment of principal and interest on the loans obtained from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 01.06.2024.

Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 in their last known addresses, but have been returned unserviceable. Pursuant to the provisions of Section 13(2) of the Act, Outstanding Rs. 23,56,886/- (Rupees Twenty Three Lakh Fifty Six Thousand Eight Hundred and Eighty Six) as on 01.06.2024. The interest and incidental expenses, costs, etc.

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of the loan amount within 15 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 15 days from the date of publication of this notice.

Date: 23/08/2024 Place: Shahad, Kalyan Authorised Officer, State Bank of India

MAWANA SECURITIES LIMITED

Registered Office: 1st Floor, Kirti Mahal, 19 Rajendra Place, New Delhi-110 025
E-mail: corporate@mawana.com

NOTICE FOR PASSING ORDINARY AND SPECIAL RESOLUTION BY POSTAL BALLOT PROCESS, THROUGH REMOTE E-VOTING

The Members of Mawana Securities Limited ("the Company") are hereby informed that pursuant to the provisions of Sections 108, 110 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with General Circular No. 10/2022 dated 12th May 2022, and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, the Company has arranged for the following resolutions through electronic means by way of remote e-voting ("e-Voting") process.

Sl. No.	Type of Resolution	Description of the Resolution
1.	Ordinary	Appointment of Mr. Rakesh Kumar Gangwar (DIN:09485856) as Director of the Company.
2.	Special	Appointment of Mr. Rakesh Kumar Gangwar (DIN:09485856) as Managing Director of the Company w.e.f. 13.08.2024 for a period of 5 years and payment of remuneration for a period of 1 (One) year w.e.f. 13.08.2024 to 12.08.2025.

Pursuant to the MCA Circulars, the dispatch of the Postal Ballot Notice, along with explanatory Statement and detailed instructions regarding remote e-voting, has been completed on 23.08.2024. The members of the Company are requested to register their e-mail address is registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA)/Depositories/Depository Participant(s) and whose names appear in the Register of Members/Beneficial Owners as on the Cut-off date, i.e. 16.08.2024. Physical copies of the following resolutions through electronic means by way of remote e-voting ("e-Voting") process are not being sent to the Members for their Postal Ballot.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the e-voting agency for conducting this postal ballot process. The e-voting period shall commence from 9:00 A.M. (IST) on 24.08.2024 and end at 5:00 P.M. (IST) on 22.09.2024. The e-voting mode shall be disabled and voting through electronic means shall not be allowed. Members are, therefore, requested to cast their votes during the said e-voting period only.

The Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.mawana.com, websites of the Stock Exchanges, i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at www.nsdl.com. Members whose e-mail addresses are not registered with the Company may download the same from any of the above-mentioned websites. Voting rights of the Members shall be reckoned on the paid-up value of shares as on the cut-off date. Person who is not a Member as on the cut-off date, should cast the Postal Ballot Notice for information only. Members who are registered are requested to refer to the procedure detailed in the instructions in Postal Ballot Notice to obtain login credentials. In case of any queries, kindly refer to the FAQs/e-Voting User Manual for Members available at the download section of www.evotingindia.com or call 4022-4886 7000 or 022-2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager / Technical Support Officer, Registrar and Share Transfer Agent (RTA) (011)-26387281-83 or instruct@massnet.com.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Nishiraj Kumar M. (M. 11946, CP No. 7887) of M/s Nishiraj Kumar & Associates, Company Secretaries as the Scrutinizer for conducting the aforesaid Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

Upon completion of the votes cast through e-voting, the Scrutinizer shall submit his report to the Managing Director of the Company. The results of voting through Postal Ballot along with Scrutinizer's Report shall be announced within two working days of the date of conclusion of the remote e-voting. The same will be displayed at the Registered Office of the Company and on the website of the Company. The members of the Company are requested to visit the website of NSDL at www.evotingindia.com and also to check with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the shares of the Company are listed.

SEBI has mandated the Company/RTA to obtain copies of PAN Card, KYC Details, Bank Account Details, Circular No. 10/2022 dated 14th September 2022, Circular No. 09/2023 dated 25th September 2023, and Circular No. 10/2022 dated 12th May 2022, and Circular No. 09/2023 dated 25th September 2023, read with the provisions of the Companies Act, 2013 and the MCA Circulars, the AGM Notice along with the full Annual Report for Financial Year 2023-24 is being sent only through electronic mode to those Members who are registered with the Company/Depositories. The notice calling the AGM together with the full Annual Report has been uploaded on the website of the Company at www.indianfashionslimited.com, on the website of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange or India Limited (NSE) at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL (agency providing the V-C/O/VAM facility, Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) at www.evotingindia.com. The shareholders are also requested to send the copy of Annual Report and any other investor related communication.

By Order of the Board of Directors
For Mawana Securities Limited
sd/-
(Ashok Kumar Shukla)
Company Secretary

Date: 23.08.2024 ACS-29763

Bank of Maharashtra

CBID Belapur Branch, Galla No.4344, CBD Belapur, Navi Mumbai, Maharashtra 400 614 | TEl: 27572755
H.O.: Lokmagal, 150, Shivajinagar, Pune-411 004

Title - 8 (1) POSSESSION NOTICE

WHEREAS, The undersigned being the Authorized officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of power conferred under sub-section (12) of Section 13 read with Rule 8 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, issued a Demand Notice No. 12/2024 calling upon the borrowers 1. Mr. Mr. Munwar Hussain 2. Mrs. Alia Zahra Mir Munwar Hussain 3. Mrs. Fatema Zahra Mirshaher Ali 4. Mr. Mirshaher Ali Saad Hussain to repay Rs. 49,52,250/- upto 12.04.2024 (Outstanding balance of Rs. 49,52,251/- plus applied interest of Rs. 25,481/- plus interest thereon @ 15% p.a. at monthly rate from 12.04.2024 plus expenses and other charges till realization within 60 days from the date of receipt of said Notice. The notice was sent by Regd AD Post and e-mail to the borrowers on 16.08.2024.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the power conferred on him under sub-section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on 22nd August 2024.

The borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealing with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra, for an amount equivalent to the amount mentioned.

The borrower is requested to pay the amount due under sub-section (8) of section 13 of the Act, in respect of money mortgaged, to redeem the secured assets.

The details of property mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows:
1. 7th Floor, containing 459 sq. ft. Carpet + 402 sq. ft. Terrace) along with car parking Space no. 1, 7th Floor, Laxmi Villa CHSL, Plot No. 89, Sector 10, Talgaon Pachandri, Karjat, Parvel, District Rajgad

For Bank of Maharashtra
Chief Manager and Authorized Officer
Date: 22.08.2024 CBD Belapur Branch, Navi Mumbai Zone Bank of Maharashtra

VISTAR AMAR LIMITED

Head Office: Survey No. 1943, Mangalkur, Railway Station Road, Opp. Balahar, Porbandar, Gujarat - 360575
Factory Address: Plot Phase No. 45/2, At Bhambra GIDC, C/o. Veraval, Veraval, Gujarat - 362695
Website: www.vistaramar.com | CIN No.: L50500G198PCL194135
Email ID: vistaramar@gmail.com | ac@vistaramar.com
Mobile No.: +91 9782025140, +91 9723102201

NOTICE

In continuation to our newspaper advertisement dated 11th August, 2024, NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of M/s. Vistar Amar Limited ("the Company") will be held on Thursday, September 26, 2024, at 05:00 PM (IST) at the Registered Office of the Company, through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of Members at the AGM venue, to transact the business as set out in the Notice of AGM and to elect members through email, separately.

The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at Survey No. 1943, Mangalkur, Railway Station Road, Opp. Balahar, Porbandar, Gujarat - 360575.

The 40th AGM of the Company is being held through V-C/O/VAM only, which is in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder (the "Act"), read with the General Circular No. 20/2022 dated 05th May 2022, General Circular No. 02/2021 dated 15th January 2021, General Circular No. 10/2022 dated 28th September 2022, and other relevant circulars issued from time to time, by MCA and Circular No. SEBI/HO/CFD/CMD/IRP/2020/79 dated 12th May 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD/IRP/2021/11 dated 15th January 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD/IRP/2022/26 dated 13th May 2022, Circular No. SEBI/HO/CFD/CMD/IRP/2023/24 dated 09th September 2023, and all other relevant circulars issued from time to time by the SEBI (hereinafter collectively referred to as the "Circulars"). In terms of the said Circulars, the Notice of the 40th AGM along with the Annual Report for FY 2023-2024 along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto is being sent only through electronic mode to the Members of the Company whose email IDs are registered with the Company/Depositories and also being made available on the website of the Company at www.vistaramar.com; and also on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the website of RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual Report for FY 2023-2024 to the Members have been dispensed vide abovementioned circulars. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting by postal ballot process are provided in the Notice of AGM. Members are requested to register their email addresses with the RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com, appointed by the Company. Further, the arrangements of providing physical copies of the Annual

